

अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदावर तसेच सरळसेवेच्या कोट्यातील पदांवर तदर्थ पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत (नाशिक विभाग).

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन आदेश क्रमांक: पदोन्न -२०२३/प्र.क्र.३५/ई-९
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक:- २९ जानेवारी, २०२४.

वाचा :-

- १) विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांचे पत्र क्र.मशा/कार्या-१/आस्था-३/३२६८/२०२३/ जा.क्र.१२८७, दि.३०.०१.२०२३

शासन आदेश:-

नाशिक विभागातील अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातील खालील तक्त्यात नमूद कर्मचाऱ्यांना नायब तहसिलदार (राजपत्रीत, गट -ब) या संवर्गात सन २०२२-२३ या निवडसूची वर्षात सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या सहमतीनुसार खालीलप्रमाणे नियमित पदोन्नती कोट्यातील खुल्या प्रवर्गातील रिक्त पदांवर तसेच सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांवर तदर्थ पदोन्नती देण्यात येत आहे. तसेच, त्यांची नायब तहसिलदार संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना खालील तक्त्यातील स्तंभ क्र.६ येथे नमूद पदावर परिच्छेद क्र.३ येथील अटीच्या अधीन राहून करण्यात येत आहेत.

अ) नियमित पदोन्नती:-

१) अव्वल कारकून:-

अ.क्र	ज्येष्ठता क्रमांक	कर्मचाऱ्याचे नांव	जात प्रवर्ग	पात्रता	पदोन्नतीने पदस्थापनेचे ठिकाण
१	२	३	४	५	६
१	१८९७	श्री. भक्तराज नागराज सोनवणे	अ. जा.	सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र	नायब तहसिलदार (निवडणुक), तहसिल कार्यालय नवापूर, जि.नंदुरबार
२	२०२३	श्री. वाय. एम. जाधव	इ.मा.व.	सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र	नायब तहसिलदार (निवडणुक), तहसिल कार्यालय कर्जत, जि. अहमदनगर
३	२०३८	श्री. एस. ए. मारके	वि.जा.अ	सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र	निवासी नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय बागलाण, जि. नाशिक
४	२११०	श्री. सी. एस. कुलथे	खुला	सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र	नायब तहसिलदार (महसूल), तहसिल कार्यालय कोपरगाव, जि. अहमदनगर

अ.क्र	ज्येष्ठता क्रमांक	कर्मचार्याचे नांव	जात प्रवर्ग	पात्रता	पदोन्नतीने पदस्थापनेचे ठिकाण
५	२११५	श्री.ए.टी. भामरे	खुला	सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय धुळे (ग्रामिण), जि. धुळे
६	२१२३	श्री. सुधीर के. सोनवणे	अ.जा.	सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र	निवासी नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय भडगाव, जि. जळगाव
७	२१५३	श्री. एम. आर. कुलकर्णी	खुला	सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र	निवासी नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय सुरगाणा, जि. नाशिक
८	२१५९	श्रीम. शिंदे एम. एस.	अ.ज.	सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय एरंडोल, जि. जळगाव
९	२१६०	श्रीम. गायकवाड व्ही. एम.	अ. ज.	सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय पेठ, जि. नाशिक
१०	२१६१	श्री. देशमुख एम. ए.	खुला	सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), १२४ विधानसभा मतदार संघ, नाशिक मध्य, जि. नाशिक
११	२१६६	श्री. व्ही. सी. सदानापूर	वि.जा.अ	सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय राहुरी जि. अहमदनगर
१२	२१७६	श्री.प्रशांत सु. धमके	वि.मा.प्र.	सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय अंमळनेर, जि. जळगाव
१३	२१८६	श्री. के.के. कोठावडे	खुला	सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय मुक्ताईनगर, जि. जळगाव

२) मंडळ अधिकारी:-

अ.क्र	ज्येष्ठता क्रमांक	कर्मचार्याचे नांव	जात प्रवर्ग	पात्रता	पदोन्नतीने पदस्थापनेचे ठिकाण
१	२	३	४	५	६
१	१००४	श्री.एच.व्ही. शिंदे	खुला	सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), १२५ नाशिक पश्चिम, जि. नाशिक
२	१००७	श्री के. आर. लोहरे	अ. ज.	दि.२५/०५/२००४ स्थित सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र.	निवासी नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय अकोले, अहमदनगर
३	१००८	श्री.आर.बी. राजपूत	खुला	सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय शहादा, जि. नंदुरबार
४	१०१७	श्री.प्रदिप गोकुळ गांगुर्डे	इ.मा.व.	सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय यावल, जि. जळगाव

अ.क्र	ज्येष्ठता क्रमांक	कर्मचार्याचे नांव	जात प्रवर्ग	पात्रता	पदोन्नतीने पदस्थापनेचे ठिकाण
५	१०२९	श्री. रविंद्र रघुनाथ महाजन	इ.मा.व.	सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र	नायब तहसिलदार (महसूल), तहसिल कार्यालय चोपडा जि. जळगाव
६	११३५	श्री. आर. टी. पाटील	खुला	सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र	नायब तहसिलदार (संगायो), तहसिल कार्यालय बागलाण, जि. नाशिक
७	११३७	श्री. दिलीप शिवाजी निकम	खुला	सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय अक्कलकुवा, जि. नंदुरबार
८	११३८	श्री. रविंद्र पंडीत बच्छाव	खुला	सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय बागलाण, जि. नाशिक
९	११९७	श्री. डी. पी. शेकटकर	वि.मा.प्र.	दि.२५/०५/२००८ स्थित सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र.	नायब तहसिलदार (संगायो), तहसिल कार्यालय श्रीरामपूर, जि. अहमदनगर
१०	१२०८	श्री. आर. बी. बकरे	इ.मा.व.	सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय शेवगाव, जि. अहमदनगर
११	१२४८	श्री.व्ही. बी. कुमावत	खुला	दि.२५/०५/२००८ स्थित सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव, जि.जळगाव
१२	१२५२	श्री.सतिष मधुकर इंगळे	खुला	सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय बोदवड, जि.जळगाव
१३	१३०८	श्री. व्ही. एम. दगडखैर	भ.ज.ड.	दि.२५/०५/२००८ स्थित सेवाज्येष्ठतेनुसार तदर्थ पदोन्नतीस पात्र	नायब तहसिलदार, उपविभागीय अधिकारी कार्यालय पाथर्डी, जि. अहमदनगर

(ब) सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांवर तदर्थ पदोन्नती:-

१) अव्वल कारकून:-

अ.क्र	ज्येष्ठता क्रमांक	कर्मचार्याचे नांव	जात प्रवर्ग	पात्रता	पदोन्नतीने पदस्थापनेचे ठिकाण
१	२	३	४	५	६
१	२१८७	श्री. किशोर एम. पवार	खुला	सेवाज्येष्ठतेनुसार खुल्या प्रवर्गातून पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय रावेर, जि. जळगाव
२	२१८८	श्री. अनिल व्ही. पाटील	खुला	सेवाज्येष्ठतेनुसार खुल्या प्रवर्गातून पात्र	निवासी नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय पारोळा, जि. जळगाव
३	२१९४	श्री. ए. ए. बन	भ.ज.ब.	दि.२५/०५/२००८ स्थित सेवाज्येष्ठतेनुसार तदर्थ	नायब तहसिलदार (महसूल), तहसिल

अ.क्र	ज्येष्ठता क्रमांक	कर्मचार्याचे नांव	जात प्रवर्ग	पात्रता	पदोन्नतीने पदस्थापनेचे ठिकाण
				पदोन्नतीस पात्र	कार्यालय श्रीगोंदा, जि. अहमदनगर
४	२१९५	श्रीम.व्ही.आर. कल्हापुरे	खुला	सेवाज्येष्ठतेनुसार खुल्या प्रवर्गातून पात्र	नायब तहसिलदार, उपविभागीय अधिकारी कार्यालय श्रीरामपुर, जि. अहमदनगर
५	२२०४	श्री. डी. एच. कारखिले	खुला	सेवाज्येष्ठतेनुसार खुल्या प्रवर्गातून पात्र	निवासी नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय शेवगांव, जि. अहमदनगर
६	२२०९	श्री. डी. बी. पाटील	खुला	सेवाज्येष्ठतेनुसार खुल्या प्रवर्गातून पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), अप्पर तहसिल कार्यालय धुळे (शहर), जि. धुळे
८	२४०३	श्री. राजेश केसरसिंग वळवी	अ.जा. दिव्यांग	दिव्यांग आरक्षणानुसार पात्र कर्णबधिर (गट-ब)	नायब तहसिलदार (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार, जि. नंदुरबार

२) मंडळ अधिकारी :-

अ.क्र	ज्येष्ठता क्रमांक	कर्मचार्याचे नांव	जात प्रवर्ग	पात्रता	पदोन्नतीने पदस्थापनेचे ठिकाण
१	२	३	४	५	६
१	१३६२	श्री. एस. डी. काळे	भ.ज.क.	दि.२५/०५/२००४ स्थित सेवाज्येष्ठतेनुसार तदर्थ पदोन्नतीस पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय जामखेड, जि. अहमदनगर
२	१३६३	श्री. एस. एस. वाघमारे	खुला	सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय सुरगाणा, जि. नाशिक
३	१५३१	श्री. विजय भाईदास पाटील	इ.मा.व. दिव्यांग	(अल्पदृष्टी, गट-अ) दिव्यांग कोट्यातून सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र.	नायब तहसिलदार, उपविभागीय अधिकारी कार्यालय शिरपुर, जि. धुळे

३. सदर नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदांवर तसेच सरळसेवेच्या कोट्यात तदर्थ पदोन्नती खालील अटीच्या अधीन राहून देण्यात येत आहे:-

- मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्र.२८३०६/२०१७ च्या अधिन राहून पदोन्नतीच्या कोट्यातील खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे दि.२५.०५.२००४ स्थित सेवाज्येष्ठतेनुसार निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात भरण्याबाबत सा.प्र.वि./१६-ब कार्यासनाच्या दि.०७.०५.२०२१ च्या शासन निर्णयान्वये दिलेल्या सूचनांनुसार, तसेच दि.०७.०५.२०२१ च्या शासन निर्णयाप्रकरणी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे आव्हान देण्यात आलेले असून,

त्यावरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून वरील कर्मचाऱ्यांना तात्पुरती पदोन्नती देण्यात येत आहे.

- २) दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट-अ व गट-ब पदांवर पदोन्नतीबाबत सा.प्र.वि./१६-अ यांनी दि.२०.०४.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या सूचनांनुसार मान्यता देण्यात येत आहे.
- ३) सदर पदोन्नती निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची असल्याने या तात्पुरती पदोन्नतीच्या परिणामी निवडसूचीतील अधिकाऱ्यांना नियमितपणाचा कोणताही हक्क असणार नाही.
- ४) निवडसूचीतील सर्व अधिकाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक ०१ ऑगस्ट, २०१९ च्या शासन निर्णयात विहित केलेल्या पदोन्नतीच्या निकषाची पूर्तता केली आहे. या अटीच्या अधीन सदर निवडसूचीस मान्यता दर्शविण्यात येत आहे.
- ५) सदर निवडसूचीतील सेवाज्येष्ठतेनुसार पात्र असलेल्या, तथापि पदोन्नती नाकारलेल्या, अधिकाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात सामान्य प्रशासन विभागाच्या दि.१२.०९.२०१६च्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्याची विभागीय आयुक्त, नाशिक यांनी दक्षता घ्यावी.
- ६) सरळसेवा कोट्यात व प्रतिनियुक्तीमुळे रिक्त झालेल्या पदावर देण्यात आलेली तदर्थ पदोन्नती असल्याने, ती ११ महिने किंवा म.लो.आ. कडून उमेदवार उपलब्ध होतील, किंवा प्रतिनियुक्तीवरील उमेदवार परत येतील यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत राहील. दरम्यानच्या काळात आयोग पुरस्कृत उमेदवार उपलब्ध झाल्यास किंवा प्रतिनियुक्तीवरील उमेदवार परत आल्यास तदर्थ पदोन्नत झालेल्या अधिकाऱ्यास पदावनत करण्यात येईल. सदर पदोन्नती तात्पुरत्या स्वरूपात असून सदर पदावर संबंधित अधिकाऱ्याचा कायमस्वरूपी धारणाधिकार राहणार नाही.
- ७) सरळसेवा कोट्यातील रिक्त झालेल्या पदावर दिलेल्या तदर्थ पदोन्नत्या, नियमित पदोन्नती कोट्यामध्ये पदांच्या उपलब्धतेनुसार समायोजित करून नियमित निवडसूचीस सामान्य प्रशासन विभागाची व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यता घेण्याची दक्षता विभागीय आयुक्त, नाशिक यांनी घ्यावी.
- ८) नायब तहसिलदार या संवर्गात पदोन्नती देण्यात येत असलेल्या वरील अधिकारी पदस्थापनेनंतर प्रत्यक्ष रुजू झाल्याखेरीज पदोन्नतीच्या संवर्गाच्या वेतनाचा लाभ अनुज्ञेय असणार नाहीत.

९) वरील अधिका-यांनी पदोन्नतीनंतर नायब तहसिलदार संवर्गात देण्यात आलेल्या पदस्थापनेच्या पदावर तात्काळ रुजू न झाल्यास संबंधित अधिकाऱ्याची पदोन्नती रद्द करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.

१०) तसेच भविष्यात न्यायालयीन अथवा पदोन्नतीच्या अनुषंगाने इतर काही आक्षेप निघाल्यास याची संपूर्ण जबाबदारी विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक या कार्यालयाची राहिल.

४. उपरोक्त अधिकाऱ्यांना पदोन्नतीच्या पदावर तात्काळ रुजू होण्यासाठी आदेशाच्या दिनांकापासून एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत आहे. सदर आदेश हेच कार्यमुक्तीचे आदेश असून, संबंधित कार्यालयांनी नव्याने कार्यमुक्ती आदेश निर्गमित करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे इतर कोणत्याही आदेशाची वाट न पाहता उक्त अधिकाऱ्यांनी पदोन्नतीने दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी तात्काळ रुजू व्हावे.

५. संबंधित अधिकारी, पदोन्नतीने दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी कोणत्या दिनांकास हजर झाले याबाबतचा अहवाल विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांनी शासनास तात्काळ सादर करावा.

६. संबंधित अधिकारी हे महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ च्या नियम १५ अन्वये विहित केलेल्या उक्त तरतुदीनुसार, पदग्रहण अवधी समाप्त होण्यापुर्वी पदोन्नतीने दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू झाले नसल्याचे निदर्शनास आल्यास, त्यांचेविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. सदर आदेशान्वये दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू न होणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांनी तात्काह शिस्तभंगाची कार्यवाही सुरु करावी व तसा अनुपाल अहवाल शासनास सादर करावा.

७. संबंधित अधिकाऱ्यास शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर करू नये. तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम ३० (सी) नुसार मूळ कार्यालयाने सदर अधिकाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे रजेचे अर्ज स्वीकारू नयेत. असे अर्ज प्राप्त झाल्यास ते सदर अधिकाऱ्याच्या मूळ पत्त्यावर नोंदणी पोच देय डाकेने परत करावेत.

८. उपरोक्त आदेश सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत असल्याने पदस्थापनेच्या ठिकाणी परिविक्षाधीन तहसीलदार वा अन्य अधिकाऱ्यांना विभागीय आयुक्त यांच्या स्तरावरून तात्पुरते व्यवस्थेने पदस्थापना दिलेली असल्यास अशा अधिकाऱ्यांना विभागीय आयुक्त यांनी अन्य रिक्त पदावर पदस्थापना द्यावी.

९. सदरची पदोन्नती सामान्य प्रशासन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.११०९/२०२३/का.१२, दि.०१.१२.२०२३ अन्वये दिलेल्या मान्यतेच्या अधीनतेने देण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०१२९११४६३४३११९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(संजय र. बनकर)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक.

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई ३२.
२. मा. उपमुख्यमंत्री (गृह), यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई ३२.
३. मा. उपमुख्यमंत्री (वित्त), यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई ३२.
४. मा.मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई ३२.
५. अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई ३२.
६. जिल्हाधिकारी, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबार.
७. प्रधान महालेखापाल, (लेखापरीक्षा व लेखा अनुज्ञेयता) नागपूर.
८. जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबार.
९. संबंधीत अधिकारी (विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांच्यामार्फत).
१०. निवडनस्ती, कार्यासन ई-९, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.